

“आपले मंडळ”



|| *Maharashtra Mandal of Detroit* ||



स्नेहबंध



संक्रांत विशेषांक
जानेवारी २०१६



MICHIGAN PHYSICIANS GROUP *We Care!*

"We are your neighborhood Clinic"

*We offer same day, weekend,
evening appointments and
walk in patients.*

Our Goal is Quality Care for Life!

Let us help you and your loved ones.

Call to discuss your care!

Most Insurances Accepted

**We are an Accredited facility for Cardiology and Nuclear testing.
Proud to be designated Patient Centered Medical Home.**

PRIMARY CARE SERVICES

Complete Care Services
Healthy Living Screening
Gynecology
Cancer Screenings
Asthma Screenings

NEUROLOGY

EEG EMG
Consultations
Insomnia

SLEEP SERVICES

Sleep Evaluation Clinic

CARDIOVASCULAR

Venous Doppler
Nuclear Stress Testing
Carotid Doppler
Aneurysm Screening
Stress ECHO
Peripheral Artery Disease
Screening
Varicose Vein Screening &
Treatment

ON-SITE OUTPATIENT SERVICES

X-ray and Imaging Services
On-site Laboratory
On-site Pharmacy
Coumadin Clinic (Anti-Coagulation)
Advanced Allergy Testing
Osteoporosis Screening
General Ultrasounds

INTERNAL MEDICINE

Rita P. Shah, MD
Vishnu Reddy, MD
Neelum Gupta, MD
Stephen Senecoff, MD
Bo Duanmu, PA-C, PhD

FAMILY MEDICINE

M. J. Knapp, DO

CARDIOLOGY & VASCULAR MEDICINE

Dinesh M. Shah, MD, FACC, FSCAI

NEUROLOGY

Alka Y. Shah, MD
Zef Lucaj, MD, PhD

NUCLEAR MEDICINE

Alka Y. Shah, MD

SLEEP MEDICINE

Vishnu Reddy, MD
Alka Y. Shah, MD

LOCATIONS

BERKLEY CLINIC
2905 W. 12 Mile Road
Berkley, MI 48072
T: 248-541-0770

COMPTON CLINIC
14325 Middlebelt Road
Livonia, MI 48154
T: 734-427-9222

SLEEP EVALUATION CENTER
2025 W. Long Lake Road - Ste 106
Troy, MI 48098

अनुक्रमणिका

१	पाऊलवाटेवरून जाताना...	तुषार सामंत	पान ५
२	बंड्या!	पूनम तोरगल	पान ७
३	प्रेम (कविता)	अंजली देशपांडे	पान ९
४	प्रेम तुझे (कविता)	प्रवीण कापडणीस	पान ९
५	संजय उवाच: पहिलं प्रेम.. भूतकाळावर!	संजय मेहेंदळे	पान ११
६	पहिलं प्रेम.. ग्रॅंड कॅनियन!	वीणा शहा	पान १४
७	New Year Resolution (कविता)	सुरेश नायर	पान १७
८	चाकोरीबाहेरचा संगीतकार: राहुल रानडे	ज्योत्स्ना माईणकर दिवाडकर	पान १९
९	मैत्रिणी (कविता)	सौ. शुभदा देशमुख	पान २३
१०	नशेच्या लाटा (कविता)	निरंजन हुंबड	पान २३
११	पाडगावकरांची मला आवडलेली कविता	प्रमिला सरदेशपांडे	पान २६

संपादक:

ज्योत्स्ना दिवाडकर
सुशांत खोपकर

मुखपृष्ठ रचना व मांडणी:

मानसी डहाणूकर



लेखकांना, चित्रकारांना आणि संपादकांना संपूर्ण मतस्वातंत्र्य देण्यात आले देण्यात आले आहे. लेखांतून व चित्रांतून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक किंवा आपण सहमत असूच असे नाही; तेंव्हा आपण हा अंक केवळ "मनोरंजनासाठी" आहे अशी अपेक्षा ठेवून वाचावा, ही विनंती!

Maharashtra Mandal of Detroit thanks

“Shri Thanedar”

for his support





■ Simple actions often speak the loudest.



Together let's create a plan that can help you fill your retirement with the things you love.

Jay Sharma

Financial Services Professional*
Agent, New York Life Insurance Company
1350 W Centre Ave - Suite 200
Protage, MI 49024
(269) 321-7459 | (269) 806-5905
jsharma@ft.newyorklife.com

*offering investment advisory services through Eagle Strategies LLC, a Registered Investment Advisor. Registered Representative offering services through NYLIFE Securities LLC (member FINRA/SIPC), a Licensed Insurance Agency.

Life Insurance. Retirement Planning. Long-Term Care Insurance.

KEEP

GOOD

GOING

NEW YORK LIFE

SMRU518020CV(Exp.09/16/2015).©2013 New York Life Insurance Company, 51 Madison Avenue, New York, NY 10010.
Keep Good Going® is a registered trademark of New York Life Insurance Company. All rights reserved.



4
“आपले मंडळ, महाराष्ट्र मंडळ”

पाउलवाटेवरून जाताना...



नमस्कार मंडळी,

मी तुषार सामंत , “स्नेहबंध” च्या पहिल्या अंकातून आपल्या सर्वाना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो आणि त्याच बरोबर २०१६ च्या अध्यक्ष पदाची सूत्र माझ्या हाती सुपूर्त करून, आमच्या कार्यकारिणीवर जो विश्वास मंडळाच्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजने ठेवला आहे, त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करू इच्छितो.

१९७७ मध्ये डेट्रॉइट मधील काही मराठी कुटुंबांनी एकत्र येऊन लावलेल्या “महाराष्ट्र मंडळ ऑफ डेट्रॉइट” या रोपट्याचे आता एका वटवृक्षात रुपांतर झालेले आहे. या वटवृक्षाच्या छायेखाली आधार घेऊ इच्छिणाऱ्या तुम्हा आम्हा सर्व वाटसरूंना सर्वतोपरी मदत करण्याचा विडा मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने उचलला आहे. गेल्या काही वर्षात मंडळाच्या कार्यभागात आणि कार्यक्रमात सकारात्मक बदल घडून येत आहे आणि तुम्हा सर्वांचे प्रेम आणि मंडळातील वाढती सभासदांची संख्या ही त्याची पोचपावती आहे. मंडळाने केलेली ही पाउलवाट तुम्हा आम्हा सर्वाना ही अशीच पुढे वाढवायची आहे. २०१६ चे वर्ष तसे मंडळासाठी विशेष असणार आहे. तुम्हा सर्वाना माहीतच असेल की २०१७ चे BMM अधिवेशन आपल्या डेट्रॉइट मध्ये होणार आहे आणि याची जोरदार तयारी मंडळाने या अगोदरच चालू केलेली आहे. या तयारीबरोबरच मंडळाचे सर्व वार्षिक कार्यक्रम आपल्याला तितक्याच उत्साहाने आणि उमेदीने करायचे आहेत. त्यासाठी तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाबरोबर मदतीचीही गरज लागणार आहे.

उत्तम प्रतीचे मनोरंजनाचे कार्यक्रम, रुचकर जेवण, याचबरोबर बाळगोपाळांच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांवर विशेष भर यावर्षी मंडळातर्फे दिला जाणार आहे. मंडळाच्या कार्यक्रमांच्या आयोजनात या बाळगोपाळांना सामील करून त्या त्या क्षेत्राचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. फोटोग्राफी, वेबसाईट डिझाईन, फ्लायर डिझाईन अश्या अनेक स्तरांवरील हे प्रशिक्षण त्यांच्या शैक्षणिक आणि त्यापुढील आयुष्यात उपयोगी पडणारे आहे. २०१६ च्या वर्षाची सुरुवात “ग्लीनर्स फुड बँक” येथे करून आणि या कार्यक्रमात भरभरून उपस्थिती दर्शवून या चिमुकल्या स्वयंसेवकांनी मंडळाच्या या उपक्रमांना जणू दुजोराच दिला आहे.

थोरामोठ्यांसाठी देखील मंडळाने मनोरंजनाच्या कार्यक्रमांची आखणी केली आहे. भारतातील मराठी चित्रपट सृष्टीतील तसेच मराठी रंगभूमीवरील प्रख्यात अभिनेत्यांचे सिनेमे आणि नाटके, तसेच स्थानिक प्रतिभावंत कलाकारांचे संगीत, नाट्य अश्या विविध क्षेत्रातील कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. चला तर मग, या सर्व कार्यक्रमांचा आणि उपक्रमांचा मनःपूर्वक आस्वाद घेण्यासाठी भरघोस संख्येने उपस्थिती दर्शवून कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत करूया

तुषार सामंत

अध्यक्ष, महाराष्ट्र मंडळ ऑफ


डेट्रॉइट





Selling or buying a home is perhaps the single largest transaction most of us will make in our lifetime.

Allow me the privilege of helping you with this decision.



Prasanna Mohanachandran
REALTOR

Office : (248) 524-1600

Mobile: (248) 670-1943

Fax : (248) 524-1427 pm.

tcagents@gmail.com

Call now (248) 670-1943 (Cell)



बंड्या!

- पूनम तोरगल

"पूनम ताSSSSSSई!!!! पूनम ताSSSSSSई ... " शेजारच्या खिडकीतून आरोळी ऐकू आली. ही सिग्नेचर हाक मी काही पहिल्यांदा ऐकत नव्हते. आमच्या शेजारी रांगणेकर कुटुंब रहायचं. त्यांच्या सहा-साडे सहा वर्षांच्या नातवाची होती ती हाक. म्हणजे बंड्या आला तर बेळगावहून! जेमतेम ३ फूट, सावळा वर्ण, गुटगुटीत, मस्तीखोर आणि अतिशय हुशार! दोन वर्षांपूर्वी आम्ही इथे रहायला आलो तेव्हापासून त्याची आणि माझी एकदम खास गट्टी जमली होती. तो दर सुट्टीत, सणासुदीला आपल्या आई बरोबर आजोळी यायचा, आणि घरात पाउल टाकता क्षणी मला हाक मारायचा. मला माहीत होतंच, की त्याच्या मागोमाग त्याच्या आईचा आवाज ऐकू येणार. "बंड्या! आधी स्वच्छ हात-पाय धू , कपडे बदल". बंड्याला कुठली आलीये उसंत, त्याने खिडकीतूनच विचारलं, "ए पूनमताई, मला बोलंवा ना, मला खेळायला घेऊन जा ना, मी बदलीन ना तुझ्याकडे कपडे". रांगणेकरांच्या घरात बंड्याची आई आणि तिचा भाऊ सोडले तर तसं तरुण कुणीच नव्हतं. नाही म्हणायला घरात अजून ५ वयस्कर माणसं मात्र होती. पण त्यांच्या पूजे-अर्चेतून, पोथी-पुराणातून बंड्याला पाहिजे तेवढा वेळ खेळायला मिळत नसे. त्यामुळे मी बंड्याला आमच्याकडे खेळायला बोलावलं की स्वारी खुशीत असायची. बरेचदा तर तो दिवसभर आमच्याकडे असायचा. इथेच खेळायचा, जेवायचा, झोपायचा आणि मग मी कधीतरी रात्री उशिरा त्याला उचलून त्याच्या घरी नेऊन बिछान्यावर झोपवायचे. दर वेळी बेळगावला परत जाताना बंड्या रडायचा. कारण मला सोडून जाणं त्याला जीवावर यायचं.

ह्या खेपेस मात्र त्यांच्या घरात एक नवीन लग्न होती. मामाचं लग्न होतं म्हणून आले होते सगळे. बंड्याला मात्र त्यात यत्किंचित रुची नव्हती. आणि कामाच्या व्यापात त्याची तडमड कुणालाच नको होती. दिवसातून किमान शंभर वेळा "आपल्याकडे आता नवीन मामी येणार आहे ना..." असं त्याच्या कानी पडत होतं. एक-दोन दिवस झाल्यावर अगदीच न राहून त्याने शेवटी विचारलं, "पण का येणार आहे मामी आपल्याकडे? खेळायला का?" सगळे हसले. म्हणाले "अरे, मामा लग्न करतोय मामी बरोबर, म्हणून येणार ती आपल्याकडे". बंड्या आणखीनच बावचळला "मामा लग्न का करतोय पण?" आई म्हणाली "मामाचं प्रेम आहे तिच्यावर आणि तिला कायमची आपल्या घरी आणायची असेल तर लग्न करावं लागतं". चिमुकल्या बंड्याचे डोळे एकदम चमकले! धावत येऊन त्याने मला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला "पूनमताई, माझं खूप खूप प्रेम आहे तुझ्यावर. माझ्याशी लग्न करशील? मग तू कायमची माझ्याबरोबर बेळगावला येऊ शकशील". मला काय बोलावं क्षणभर सुचेचना. किती गोंडस, निरागस होतं ते प्रेम - बंड्याचं पहिलं-वहिलं प्रेम. त्याची प्रेमाची परिभाषा किती सोपी होती. रोज तो मला गळ घालायचा - एकच एक पाढा - "मामाचं प्रेम आहे तर त्याचं लग्न करताय ना मामी बरोबर, तसं माझंही आहे पूनमताई वर!". शेवटी त्याची समजूत पटावी म्हणून मी त्याला सांगितलं "मामा मामी पेक्षा उंच आहे की नाही, तसा तू माझ्या पेक्षा झालास की बघ".

माझं शिक्षण संपलं. अमेरिकेला आले. इथेच स्थाईक झाले. म्हणता म्हणता काळ लोटला, बंड्या



बावीस-तेवीस वर्षांचा झाला. एकदा भारतात गेले होते तेव्हा आईनी सांगितलं बंड्याचं लग्न ठरलंय - प्रेमविवाह. केळवण आहे. खूप वर्षानी भेटणार होता मला बंड्या. सहा फुट उंच, सडपातळ सडसडीत बांधा असलेल्या देखण्या बंड्याला समोर बघून मला खरंच वाटेना. माझा इटकुला मित्र एवढा मोठा कधी झाला? केळवण छान झालं. सगळे निवांत गप्पा मारत बसले होते आणि मामाने बंड्याला मुद्दाम डिवचलं "अरे तुझं तर पूनमताईवर प्रेम होतं ना? आणि आता तर तू तिच्यापेक्षा उंचही झाला आहेस. मग ही ठकी कोण?". बंड्या गालात हसला आणि मिशिकलपणे म्हणाला "पूनमताईवर आहेच माझं प्रेम. फक्त काय आहे नं, ते माझं पहिलं प्रेम आहे आणि हे दुसरं!!!!

With best compliments of the Walvekar Family!

Property & Casualty Done Right.

At Heritage Insurance, we understand the importance of working together with the agent and the homeowner. From the smallest problem to a major disaster, Heritage Insurance will be there for you. We know the importance of building a long-term relationship with our customers. We are committed to a responsive customer service staff that will serve you quickly, and honestly.

Heritage Insurance is a company you can count on to be there when you need us most.



Competitively Priced Products

Efficient Claims Handling

Recognized Financial Stability

Experienced Management Team

Committed to Your Success

WITH BEST COMPLIMENTS OF HERITAGE INSURANCE HOLDINGS, INC.
AND VIJAY WALVEKAR, ITS DIRECTOR.

HRTG
LISTED
NYSE

(855) 620-9978
www.heritagepci.com



HERITAGE®
Insurance

Pillars of Strength and Character.



8
“आपले मंडळ, महाराष्ट्र मंडळ”

प्रेम

कुणावरचं प्रेम
 असं बोलून दाखवत येत नाही
 ते फक्त असतं, जाणवतं
 प्रसंगाप्रसंगाला उन्मळून बाहेर पडतं
 एखादा शब्द, नजर, हालचाल, कृती,
 यांच्या घडण्यातून कळतं
 प्रेमाची वेगळीच स्वतंत्र भाषा असते
 एकाचवेळी सुखविणारी आणि दुखविणारी
 ती रेशमाची आणि फटक्याची लड असते
 हे ज्याचं त्याला समजतं, समजावं..
 असं न सांगता ज्यांना समजतं
 ते भाग्यवान,
 आणि ज्यांना समजतं नाही
 ते करंटे, इतकंच!

- अंजली देशपांडे

प्रेम तुझे

“मैत्रेयी” झोपली कुशीत जेव्हा
 प्रेमाचे अर्थ उलगडू लागले तेव्हा
 रात्रभर जागी राहिली “आई” जेव्हा
 दुसऱ्यासाठी जगणे म्हणजे प्रेम कळले तेव्हा
 कुठे होतास विचारले “बहिणीने” जेव्हा
 भेटण्याची ओढ म्हणजे प्रेम कळले तेव्हा
 घरी राहा सांगितले “बायकोने” जेव्हा
 सहवासाची ओढ म्हणजे प्रेम कळले तेव्हा
 लक्षात ठेव सांगितले वर्गात “बाईनी” जेव्हा
 अपेक्षा म्हणजे प्रेम कळले तेव्हा
 मदत मागितली कॉलेज मध्ये “मैत्रेयीने” जेव्हा
 विश्वास म्हणजे प्रेम कळले तेव्हा
 कसे आहात विचारले “सासूने” जेव्हा
 आपुलकी म्हणजे प्रेम कळाले तेव्हा
 आम्हीपण आहोत म्हटले “भावजयीने” जेव्हा
 खोडसाळपणा म्हणजे प्रेम कळाले तेव्हा
 प्रेमाचे अर्थ उलगडू लागले तेव्हा
 “मैत्रेयी” झोपली कुशीत जेव्हा

- प्रवीण कापडणीस

YOUR TICKET TO THE BLOCKBUSTER DESTINATIONS

INDIA



002377



BEFORE YOU TRAVEL THE WORLD
CALL JAYA TRAVEL




SPAIN



AUSTRALIA



CHINA



1-877-FLY-JAYA [359-5292]
OR VISIT US ON THE WEB AT
WWW.JAYATRAVEL.COM

JAYA
Travel & Tours



संजय उवाच: पहिलं प्रेम.. भूतकाळावर!

- संजय मेहेंदळे

माणसाचं मन मोठं चमत्कारीक असतं. वय वाढत जातं, तसं ते पुढे पाहण्याऐवजी पाठीमागे पाहण्यातच जास्त रमतं. अशा वेळेला पाठीला डोळे फुटतात आणि मग भूतकाळातल्या आठवणींची शेकडो प्रतिबिंबं लखलखायला लागतात. जीव एवढा एवढासा व्हायला लागतो. हुरहुर शब्दाचा अर्थ नव्याने जाणवायला लागतो. ही हुरहुर, हे वाटणं मग थेट "त्या" दिवसांत घेऊन जातं...

ते दिवस ही कसे... भारावून जायच्या वयाचे, थरथरत्या धिटाइचे, एकमेकांच्या धरलेल्या हातांचे, दिल्याघेतल्या वचनांचे, जमलेल्या किंवा अव्यक्त राहिलेल्या आणि म्हणूनच काळजात रुतून बसलेल्या प्रेमाचे. रंग दे बसंती मधे ओम पुरी च्या तोंडी त्याच्या मुलासंबंधी एक वाक्य आहे "सोचता भी है दिलसे". खरच, त्या दिवसांच्या व्याख्येत "डोक्याने" विचार करणं बसतच नाही. त्या मंतरलेल्या दिवसांत आपला एक ग्रुप असतो. मग त्या ग्रुप बरोबर घालवलेले दिवस... केलेली जागरणं, मारलेल्या गप्पा, पाहिलेले नाटक-सिनेमे, ऐकलेल्या मैफिली, केलेली-बसवलेली गॅदरिंगमधली नाटकं, ट्रेकिंगसाठी केलेली भ्रमंती, जिभेचे चोचले पुरवण्यासाठी पालथी घातलेली निरनिराळी हॉटेल्स.... दिवस कसे भुरकन उडून गेल्यासारखे वाटतात...

छया! विशीत माणूस जे दिवस जगतो ते तसेच्या तसे परत जगायला मिळाले तर.... पण ते होणार नसतं. मग मन वेडं होऊन आठवणींच्या मागे धाऊ लागतं. आठवणीतली गाणी, गायक, मैफिली यांची दृकश्राव्य चित्रं डोळ्यांपुढून सरकायला लागतात. मला आठवतंय कितीदा तरी मी आणि माझा मित्र शिवाजी पार्क स्विमिंग पुलाच्या कॅफेवर K L सैगल ची गाणी चार चार आणे जुक बॉक्स मध्ये टाकून ऐकत बसायचो. तशीच नूरजहाँची "अनमोल घडी" तली गाणी.... अझीझ नाझा च्या तोंडून ऐकलेल्या "चढता सुरज धीरे धीरे" आणि "झूम झूम बराबर झूम शराबी" कव्वाल्या... चार्लीचे Great Dictator, Modern Times सारखे सिनेमे... ठाण्यातल्या मुन्शीपाल्टी ऑफिस जवळच्या हॉटेलतली खाल्लेली मिसळ आणि पुण्यातल्या "नागपूर" हॉटेल मधलं तिखटजाळ चिकन...

रात्रीच्या वेळी कधीकधी निरभ्र आकाशाकडे बघतांना, हे सारे सुखाचे क्षण ज्या पंचेंद्रियांच्या सहाय्याने भोगले ती इंद्रिये आता एकेक करून सोडून जातील... असा विचार मनात येतो... मन अधिकच विषण्ण होते... आणि आधार शोधायला लागतं.... अशा वेळी, "ए जिंदगी आहिस्ता चल ... कुछ हसरते और भी बाकी है" या ओळी अधिकच भावतात.... आणि जीवनाच्या उरलेल्या "अर्ध्या पेल्या"कडे बघायची नवी उमेद देतात.


Taal Academy

Learn the versatile Indian classical Kathak Dance

With

Manisha Dongre

Locations:

Bharatiya Temple, Troy & Hindu Temple, Canton

***** *Special batches for Adults and Moms* *****

Contact: Manisha Dongre at 248-740-5915

www.manishadongre.com



नवीन वर्षाची सुन्दर सुरवात, MMD ने दिला मदतीचा हात

SAI

Sweets of India and Fast food

The Only Pure Vegetarian Restaurant In Troy

4917 Rochester Road, Troy, MI - 48085

Sunday - Wednesday 11am to 9pm, Thursday - Saturday 11am to 10pm

248-457-9800 / Cell 313-550-4198

Web: www.saisweetsofindia.com

Sweets [More than 25 varieties]

Jain Food Available

North Indian

South Indian

Chaat

Snacks

Indo Chinese

Special Thali

Desserts

Drinks

Sabudana Vada served with advance order

Catering

Services for all occasions: Birthdays, Weddings, Graduations, etc.

Made to Order – Prepared on site

Dosas



Chat Stations

Jalebi



Chole Bhature

Lunch Buffet Tuesday – Sunday: 12pm – 3pm

Special Chat Buffet – Every Thursday Evening



पहिलं प्रेम.. ग्रँड कॅनियन!

- वीणा शहा

भर दुपारची वेळ. हुजूरपागा शाळेतला नववी 'क' चा वर्ग. सर्वांच्या आवडत्या मालती वझेबाईचा तास. बाईच्या वक्तृत्वाच्या रसवंतीचा धबधबा वाहतो आहे. पडली तरी आवाज होईल अशी शांतता आहे. वर्गात नेहेमीप्रमाणे टाचणी पडली तरी आवाज होईल अशी शांतता आहे.

आजचा विषय आहे भूगर्भशास्त्र, पृथ्वीची उत्पत्ती, पर्वतांचे प्रकार इ., इ. पण बाईची वाक्गंगा वळली आहे ती उत्तर अमेरिकेतील ग्रँड कॅनियनकडे. पन्नास वर्षापूर्वी शिकविण्याची फारशी साधने उपलब्ध नसतांना बाईनी कुठल्याश्या ज्ञानकोषामधला त्या आश्चर्यजनक, जीव दडपून टाकणाऱ्या पण अतिसुंदर दरीचा फोटो धुंडाळून आणला आहे. पर्वत कसे तयार होतात, दऱ्या कशा तयार होतात इत्यादींवर बोलता बोलता बाई ग्रँड कॅनियनमध्ये घसरल्या आहेत. ही दरी किती भव्य आहे, तिथले खडकांच्या थरांचे वेगवेगळे रंग कसे अप्रतिम आहेत, त्यांच्यावरून पृथ्वीचा इतिहास कसा समजतो, शेकडो फूट खोलीवरची कोलोराडो नदी वरून कशी धाग्यासारखी दिसते वगैरे वर्णन ऐकताना सगळ्याजणी संपूर्ण हरवून गेल्या आहेत.

तास संपल्याची घंटा होते तशी सर्वजणी समाधीतून बाहेर येतात आणि नेहेमीप्रमाणे बाई वर्गातून निघून जाण्याआधी त्यांच्याभोवती मुलींचा गराडा पडतो. कोणाला काय काय शंका आहेत, कोणाला तो फोटो पुन्हा बघायचा आहे, कोणाला नुसतंच त्या घोळक्यात सावामून जायचं आहे. "बाई, तुम्ही जाऊन आला आहात इथे?" "मी? नाही ग बायांनो! पुणे, एक-दोनदा मुंबई आणि फार तर सिंहगड सोडून कुठेच नाही गेले मी. पण तुम्ही मात्र जायचं हं! आणि तिथे वझेबाईची आठवण काढायची बरं का.. "

बाई भर्कन निघून गेल्या. थोड्याशी सुन्न झालेल्या घोळक्यात मीही होते - त्या ग्रँड कॅनियनच्या फोटोमध्ये हरवून. तेव्हाच कुठेतरी खोल, सात कप्प्यांच्या आड एक भाबडी आशा जपून ठेवली गेली - की कधीतरी याची देही, याची डोळा आपल्याला प्रत्यक्षात तिथे जाता येईल, डोळे भरून ते भव्य, रौद्र निसर्गरूप पाहता येईल.

नंतरच्या एक दोन वर्षांत मराठीच्या पाठ्यपुस्तकात 'पसायदान' होतं. त्यातल्या शब्दसौंदर्यामुळे भारावून गेले होते. शब्दार्थ कळलासा वाटत होता, पण त्यामागचा भावार्थ, गुढार्थ, तात्त्विक विचार समजावून घेण्याची तेव्हा अक्कल नव्हती, अजूनही नाही - देवदत्तचे भक्तिभावाने निरुपण ज्ञानेश्वरीचे ऐकते तरीही नाही. त्यातली एक ओवी तर मला फारच आवडायची..

'चला कल्पतरूंचे आरव। चेतनाचिंतामणीचे गाव।

बोलते जे अर्णव। पियुषाचे।।'



हे 'चेतनाचिंतामणीचे गाव' कुठे असेल? माझ्या मनात या सुंदर शब्दाची गाठ ग्रँड कॅनियन बरोबर घट्ट बसून गेली.

पुढे काही वर्षे झाली. कॉलेज, इंटरनॅशनल, लग्न अशा पायऱ्या ओलांडत दोघंही अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर येऊन पोहोचलो. इथूनही ग्रँड कॅनियन लांबच होती, पण अगदी अशक्य कोटीत तरी नव्हती.

पुढच्या तीन-चार वर्षांत दणकून काम, लहान बाळं, पहिलं घर, त्यासाठी कर्ज यांत भराभरा गेली. तरी ग्रँड कॅनियनची ओढ अधूनमधून डोकं वर काढतच राहिली. एके दिवशी नवरा चेहेऱ्यावर विजयी हास्य झळाळतच घरी आला. "लास वेगासला माझी एक कॉन्फरन्स आहे दोन महिन्यांनी. जाऊयात का सगळे?" मी भरपूर सबबी सांगितल्या - न जाण्यासाठी. शेवटी त्यानं हुकमी एक्का काढला! "अगं, तिथून ग्रँड कॅनियन अगदी जवळ आहे. पहाटे निघून रात्री परत येता येईल! तूच म्हणतेस ना..!" त्याचं वाक्य पुरं होण्याआधीच मी एका पायावर तयार झाले!

शेवटी लास वेगास - फ्लॅगस्टाफ - ग्रँड कॅनियन अशी आमची वरात माझ्या मर्मबंधातल्या चेतनाचिंतामणीच्या गावाला पोहोचली. फोटोंमध्ये बघितलेल्या दरीपेक्षा कितीतरी भव्य! जसजसा सूर्य कलायला लागला, तसे त्या दरीमधले खडकांचे रंग अधिक अधिक गहिरे व्हायला लागले आणि तिथून माझा पाय निघेना. "पुढच्या वेळी आपण येऊन इथेच राहू, म्हणजे आरामात बघता येईल." हा समजून म्हणाला.

नंतर पुन्हा पुन्हा कितीतरी वेळा गेले ग्रँड कॅनियनला. आई-अण्णांना, मित्र मैत्रिणींना, पाहुण्यांना दाखवून त्यांच्याबरोबर आपलाही आनंद कित्येक पर्तींनी वाढवायला. अण्णांच्या बरोबर खूप खोलवर खाली उतरले 'तेजस्वी देवदूताच्या वाटेवर' (Bright Angel Trail). शेवटी त्यांच्या ऐंशी - ब्याऐंशी वर्षांच्या गुडघ्यांना सहन होईना, तेव्हा परत आलो. भाची मात्र दरीच्या तळापर्यंत जाऊन, एक रात्र राहून परत आली. तिने काढलेले फोटो हेव्याने बघितले, पण माझाही जाण्याचा निश्चय आहेच.

अजून एक संकल्प सोडला आहे. दरीच्या उत्तर सीमेपासून निघून तळापर्यंत जाऊन दक्षिण सीमेवर चढत यायचं. कुणास ठाऊक, सोबत छान मिळाली, पाय, पाठ, गुडघेसहकार्य यांनी दिलं, तर हा संकल्प सिद्धीस जाईलही.

आता शाळा सोडून कितीतरी वर्षे झाली. पण त्या दुपारी वझेबाईंनी एक इवलसं बीज पेरलं. खूप वाढण्यासाठी.. त्याची मशागत स्वतःच करायला लागली. "याजसाठी केला अट्टाहास".. दरवेळी ग्रँड कॅनियनच्या काठावर उभं राहिलं की त्यांची आठवण येतेच येते. बाहेरच्या विशाल जगाच्या खिडक्याही त्यांनी उघडल्या. पृथ्वीवरच्या सर्व खंडांना पाय लावून झाले, पण तरीही आता दहाव्यांदा सुद्धा मला तितकाच उत्साह आहे, ग्रँड कॅनियनला जायला, तिथला सूर्य बघायला, इतरांना दाखवायला आणि वझेबाईंची आठवण काढायला..!



YOUR
RELIABLE
REALTOR



PIYUSH DAVE

Ranked in Top 1% Realtors Nationwide!

Cell 734-620-2233

RESIDENTIAL

COMMERCIAL

INVESTMENT



IT'S YOUR FUTURE,
CALL THE EXPERT,
MAKE THE RIGHT MOVE!

Email - dave@pdave.com, Website - www.pdave.com

Cell - 734-620-2233

BROKERAGE WITH REAL ESTATE INC (734) 455 7000



16
“आपले मंडळ, महाराष्ट्र मंडळ”

New Year Resolution

- सुरेश नायर

आजकाल मी New Year Resolution करत नाही
कारण ते पाळणं, सालं आपल्याला जमत नाही

Diet करा, Healthy खा, मीठ कमी, तेलकट टाळा?
अहो सलाड व कच्च्या भाज्या पोटाला पचत नाही
आजकाल मी New Year Resolution करत नाही


Soda आणि Coke मी शक्यतो टाळतो
Whisky आणि Rum नेहमी नीटच घेतो
उन्हाळ्याशिवाय एरवी कधी Beer मी घेत नाही
आजकाल मी New Year Resolution करत नाही

भानगडी, प्रेम प्रकरणं वगैरे दुसऱ्यांना शोभतं
सिनेमातल्या हिरोइन वर आमचं आपलं भागतं
बायको सोडून कुणाकडे खरंच मी बघत नाही
आजकाल मी New Year Resolution करत नाही

थोडं नाच, थोडं गाणं, थोडं Karaoke Partying
कधी Family Dinner, कधी Guys Night Outing
याशिवाय आणखी मी स्वतःला Entertain करत नाही
आजकाल मी New Year Resolution करत नाही

वर्ष काय, दिवस काय, सगळं मानण्यावर असतं
रोजचा दिवस नवीन असतो, रोज काही घडत असतं,
Journey चा मी आनंद घेतो, Destination चा विचार करत नाही
आजकाल मी New Year Resolution करत नाही





Highglow

LOS ANGELES

18644 - A Pioneer Boulevard,
Artesia, CA 90701
Tel: (562) 402-0112

ATLANTA

1709 Church Street, Unit C,
Decatur, GA 30033
Tel: (404) 296-2714

DETROIT


28231 Ford Road,
Garden City, MI 48135
Tel: (734) 422-6810

चाकोरीबाहेरचा संगीतकार: राहुल रानडे

- ज्योत्स्ना माईणकर दिवाडकर

कलाकाराची range असावी तर अशी: एकीकडे डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित 'पडघम' या चित्रपटात अभिनय तर दुसरीकडे 'कहानी में twist' मधला थरार यासाठी संगीत! अनेक संगीतप्रेमींना यमन रागातली 'अस्तित्व' चित्रपटातील 'गाना मे रे बस कि बात नहीं' ही चीज आणि राहुल रानडे हे समीकरण माहित आहे पण या हरहुन्नरी माणसाची झेप किती मोठी आहे हे लक्षात येण्याची संधी अलीकडे डेट्रोइट मध्ये तो आला असताना मिळाली.

"तू या क्षेत्रात कसा वळलास?" ठराविक साच्याचा प्रश्न मी विचारला. "मी शाळेत असताना बाक बडवत बसायचो. मला न बडवता, सर मला म्हणाले; अरे तू तबला का नाही शिकत त्यापेक्षा?" ठराविक साच्यात न बसणारे उत्तर देउन त्याने माझा पहिल्याच प्रश्नात त्रिफळा उडवला! शालेय जीवनात ५ वर्ष तबला मग ५ वर्ष गाणं शिकून मग राहुल पुढील पायरीसाठी तयार झाला. त्याच्याच भाषेत सांगायचे म्हणजे 'स्वान्त सुखाय' त्याने दिवाळी अंकातील एका कवितेला चाल दिली आणि ती दोस्तांना ऐकवली. श्रोतेवर्गात कोणीतरी त्याची पारख केली आणि तिथून त्याच्या संगीत दिग्दर्शनाला सुरुवात झाली. हे संगीत वेड त्याच्या आईने कधीच हेरले होते, म्हणून राहुलला दहावीत चांगले गुण मिळूनही आईने 'commerce ला जा आणि संगीताची कास सोडू नकोस' असा सल्ला दिला.



पुरुषोत्तम करंडक नाट्य स्पर्धात उमेदवारी चालू असताना डॉ.जब्बार पटेल दिग्दर्शित, अरुण साधू लिखित 'पडघम' नाटकात प्रमुख भूमिका करायची संधी त्याला मिळाली आणि त्याच्या कलेचे सोने झाले! बोल बोल म्हणता राहुलने त्याची कारकीर्द डोळ्यासमोर उभी केली. पहिल्याच नावात मी थक्क झाले: घाशीराम कोतवाल! या नाटकात त्याने काम केले आणि मराठी दिग्गजांशी त्याचा परिचय झाला! डॉ. मोहन आगाशे, विजय तेंडूलकर व डॉ.जब्बार पटेल या त्रिमूर्तीने या नाटकाला

अजरामर केले. या नाटकाचा स्पर्श झालेली व्यक्ती साचेबंद राहूच शकत नाही बहुतेक. कारण त्यानंतर अनेक आगळ्या वेगळ्या प्रयोगात राहुल सामील झाला. 'ग्रिप्स नाट्यचळवळ' फोल्कर लुडविश ह्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी साठीच्या दशकात त्या काळच्या पश्चिम बर्लिन मध्ये सुरु केली. ह्या नाट्यप्रकारात लहान मुलांच्या रोजच्या जगण्यातले प्रश्न त्यांच्या नजरेतून पाहण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्याकडे ही चळवळ डॉ मोहन आगाशे यांनी आणली. 'छान छोटे वाईट मोठे' सारख्या ग्रिप्सच्या महाराष्ट्रातील नाटकांना तर संगीत दिलंच परंतु Max Müller भवनतर्फे श्रीरंग गोडबोले,

विभावरी देशपांडे, आणि लुट्झ हुबनर ह्या प्रसिद्ध जर्मन नाटककाराने मिळून एक संहिता लिहिली त्यातही संगीत राहुलचे होते. विभावरी देशपांडेने एका मुलाखतीत 'रंगकर्मी' हे विशेषण त्याला बहाल केले आहे, ते सार्थ आहे.

वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी 'दिशा' या सई परांजपेंच्या चित्रपटाला संगीत देउन राहुलने चित्रसृष्टीत प्रवेश केला आणि श्रोत्यांपुढे सुरेल संगीताचे एक भांडार खुले झाले. 'दिशा' नंतर त्याची महेश मांजरेकरशी ओळख झाली आणि मग या कसदार जोडीने 'आई', 'निदान', 'अस्तित्व' सारखे दर्जेदार चित्रपट प्रदर्शित केले. कुठेही 'हिट गाण्याचा मसाला' न वापरल्याने राहुलच्या संगीतात तोचतोचपणा जाणवत नाही. आणि निव्वळ काहीतरी नवीन केल्याचा अट्टाहास देखील! हिंदुस्थानी व पाश्चात्य संगीताची जाण त्याला आहेच पण चित्रपट/नाटक यांचे कथानक असो वा माहितीपट असो, त्या विषयाची 'नाडी परीक्षा' त्याला जमते आणि त्याचे संगीत मूळ कथेला पुढे नेते.

कधी पडद्यावर तर कधी पडद्यामागे त्याची संगीत सेवा चालू आहे. नवे प्रयोग चालू आहेत त्याबरोबर 'जुनं ते सोनं' मानून 'राजा हरिश्चंद्र', 'कालिया मर्दन' 'जमाई बाबू' या ३ मूकपटाना त्याने समयोचित पार्श्वसंगीत दिले आणि काळाच्या ओघात वाहून जात असलेले हे हिरे प्रेक्षकांना पुन्हा DVD च्या रूपात गवसले. भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाने चित्रपटशताब्दीसाठी त्याच्या हाती हा प्रकल्प दिला.

या गप्पा झाल्या त्या गोष्टीला ४ महिने होऊन गेले. त्या शब्दांकित करायचे ठरवले आणि लक्षात आले की राहुलचे वर्णन कुठल्याही संज्ञेत बसत नाही. संगीताने झपाटलेला तो एक ... खेळीया आहे! त्याची कलासेवा म्हणजे जादूची पोतडी निघाली. त्या पोतडीतून काय काय निघावं? 'नक्षत्रांचे देणे' मालिकेतील 'श्रावणमासी' व 'श्रीनिवास खळे' या भागांचे संगीत, काही औद्योगिक माहितीपट, जाहिरातींच्या jingles (जाहिरातींच्या jingles ना लागणारा अवखळपणा आणि मिश्रिकलपणा बोलताना त्याच्या डोळ्यात दिसतोच!), २०१३-१४ मध्ये 'सा रे ग म' मालिकेच्या 'सूर नव्या युगाचा' कार्यक्रमांचे दिग्दर्शन व संचालन....

सुरांचे वेडच असे की त्याला ठायी ठायी संगीत दिसते. पं.संजीव अभ्यंकर यांच्या सुरेल व शांत वाणीत मुळची गेयता ठेवून त्याने दासबोधाचे ७८० श्लोक बांधून घेतले आहेत. तिथे शांत रस तर शंकर महादेवनबरोबर 'मस्ती रस'! या जोडगोळीचा 'My Country My Music' गेले वर्षभर रंगमंच दणाणून सोडतो आहे. संगीताद्वारे रसिकांची आणि समाजाची सेवा होते: काही वर्षांपूर्वी त्याने लंडनला 'अनुज बिडवे' नावाच्या मुलासाठी हरिजागर करावा तसा संगीत-जागर केला होता. सतत १२ तास रंगमंचावर कार्यक्रम: अजय-अतुल यांच्याशी गप्पा, सुनील गावस्कर, फारुख इंजिनिअर इत्यादींच्या मुलाखती व गाण्याचे कार्यक्रम. जमा झालेले सर्व निधी त्याला व त्याच्या कुटुंबियांना दान केला. "डॉ. प्रकाश बाबा आमटे" या चित्रपटातील 'तू बुद्धी दे' या गाण्याला संगीत राहुलचेच!

"पुढे काय?" हा प्रश्न मी विचारला नाही. कारण त्याच्या संगीत प्रवासात मला 'पुढे-मागे' म्हणावं असा खंड पडलेला दिसतच नाही. हा प्रवास सतत चालू राहो ही त्याच्यासाठी आणि रसिकांसाठी सदिच्छा!

THE "NEW KID, NEW HOME, NEW TAX BRACKET" CHALLENGE

A Prudential financial professional can assess your situation. Draw up a strategy. And help you build a secure future.
To learn more, call me today.



Rachna Kumar
Financial Professional
The Prudential Insurance Company of America
101 W Big Beaver Rd #705
Troy, MI 48084
Office 248-688-3694
Cell Phone 248-835-2528
Rachna.Kumar@Prudential.com
www.prudential.com/us/rachna.kumar



Prudential
Bring Your Challenges®

INVESTMENTS | INSURANCE | RETIREMENT

Insurance issued by The Prudential Insurance Company of America, Newark, NJ and its affiliates. Securities products and services are offered through Pruco Securities, LLC. Neither Prudential nor its sales professionals offer tax or legal advice. Consult with your own Attorney or Accountant regarding your particular situation. Each company is solely responsible for its own financial condition and contractual obligations. ©2014 Prudential Financial, Inc. and its related entities. Prudential, the Prudential logo, the Rock symbol and Bring Your Challenges are service marks of Prudential Financial, Inc., and its related entities, registered in many jurisdictions worldwide.
0223059-00005-00

संक्रांत विशेषांक

स्नेहबंध

जानेवारी २०१६



SMILE CENTERS FAMILY DENTAL

248 313 8000



GRAND OPENING OF FARMINGTON HILLS

Family and Cosmetic Dentistry

- ✚ Crowns, Bridges and Implants
- ✚ Invisible braces "Invisalign"
- ✚ Root Canal treatment
- ✚ Porcelain Veneers and Lumineers

**FREE
TEETH WHITENING**
(Reg. \$450)

**For New Patients With
Exam, X-Rays And Cleaning**


**Dr. Sirisha
Nemallapudi**

TROY:
4000 Livernois
Road

FARMINGTON:
36650 Grand River
Ave.



**Open
Late Evenings
And
Weekends**



www.smilecenters.us

Info@smilecenters.us



22
"आपके मंडळ, महाराष्ट्र मंडळ"



मैत्रिणी

लचकत मुरडत ठुमकत चाळीशी आली
डोळ्यावर आरशी ठेवून गेली

सोन्याच्या पावलाने पन्नाशी
रुपेरी मुकुट चढवून गेली

साठीबाई साठी काय तुझी ऐटी
कमरेला घातलास कमरपट्टा
केवढा केलास नट्टा फट्टा!
तुझी बुद्धी झाली का ग नाठी

धापा टाकत सत्तरी आली
ओठांच्या महिरपीवर मोत्याचं तोरण लावून गेली

ऐंशी बाई ऐंशी तुझी काय ऐंशीतैशी(च)
डोईवर घेऊन अमृताचा कलश
डोळे भरून पाहीन मी राऊळाचा कळस!

- सौ. शुभदा देशमुख

नशेच्या लाटा

माझ्या डोळ्यातून नशेच्या लाटा निघत होत्या
पण त्यांना किनारा सापडला नव्हता
असा किनारा जिथे त्या.....

धुंदीत उसळून, खडकावर आपटून
फेसाळ रूप धारण करतील!

तर कधी शांत सरोवराच्या गढूळ पाण्यात
हळूच जाऊन कमळांना लपेटतील!

तर कधी आकाशातील कडकडाडणा-या
वीजांबरोबर नाचून पावसात चिंब होतील!

तर कधी एखाद्या नदीबरोबर मिसळून
पृथ्वीच्या पोटात लुप्त होतील!

तर कधी हीमगोठीत आईसबर्गला बिलगून,
थोडीशी आच देऊन त्याला रोमांचीत करतील!

तर कधी लाव्हारसा बरोबर तडकून, फडकून, तडफडून
वाफेद्वारे आकाशाला भेटतील!

माझ्या डोळ्यातील नशेच्या लाटा
एक नाही, अनेक लाटा!

- निरंजन हुंबड



**ANY DATA.
ANY FORMAT.
ANY TRADING PARTNER.
ANYWHERE.**

**SIMPLE, COMPLETE, COST-EFFECTIVE SOLUTIONS THAT IMPROVE
ELECTRONIC COLLABORATION BETWEEN GLOBAL PARTNERS.**

iConnect's suite of electronic commerce and EDI solutions includes EDI in the Cloud, Value Added Network Services, iExchangeWeb - Web EDI, Supply Chain Management, Data Transformation Services and XML Data Services. iConnect provides for the successful transformation and secure delivery of business critical information between organizations irrespective of data format, technology and language. **Visit iconnect-corp.com or call 877-327-9334 to learn more.**

iConnect



Central Home Health Care, Inc.

20245 W. 12 Mile Road, Ste. 100 Southfield, MI 48076
Tel: 1-800-698-5410 Fax: 248-569-5412

<http://www.centralhomecare.com>


Founded January 1985

Joint Commission accredited since 1991
Full time or contingent positions available for
Registered Nurses and Physical Therapists.




Authentic Indian Groceries, frozen foods, pickles.
Proudly serving the Indian community from 2
locations – Canton and Northville

Canton store: 44266 Cherry Hill Rd Canton, MI 48187
Phone: [734-844-6702](tel:734-844-6702)



Northville store - 16991 Ridge Rd,
Northville, MI 48168.
Phone - 248-773-7345



पाडगावकरांची मला आवडलेली कविता

- प्रमिला सरदेशपांडे

हयांचं असं का होतं कळत नाही,
किंवा हयांना कळत पण वळत नाही..

निळं निळं व्हेल्हाळ पाखरू आभाळात उडणार,
रुपेरी वेलांटी घेत मासा पाण्यात बुडणार
हयाच सुखं नसतंच मुळी कधी यांच्यासाठी,
यांच्यासाठी एकच असतं,
कपाळावर आठी!

हयांची पापणी कधी सुद्धा ढळत नाही
हयांचं असं का होतं कळत नाही,
किंवा हयांना कळत पण वळत नाही..

मोठ्याने हसा तुम्ही हयांना नैतिक त्रास होतो
आणि वेलची खाल्ली तरी हयांना व्हिस्कीचा वास येतो
हयांचा धोशा सुरु असतो.. अमक खाणं वाईट, डोकं जडसं होतं
तमकं मुळीच पिऊ नका.. त्याने नक्की पडसं होतं

संयमाचे पुतळेच हे, हयांची पापणी चुकून सुद्धा चळत नाही
हयांचं असं का होतं कळत नाही,
किंवा हयांना कळत पण वळत नाही..

अहो सगळेच कसे बागेमध्ये व्यायाम करीत असणार.. किंवा हातात गीता घेऊन चिंतन करत बसणार
बागेतल्या कोपऱ्यामध्ये कोणी घट्ट बिलगून बसतच ना.. आणि गालाला गाल लाऊन गुलगुल करीत असतंच
ना!

असं काही दिसलं की हयांचं डोकं सणकलच.. आणि हयांच्या अध्यात्म्याच गळू अवघड जागी ठणकलच..
नैतिक सामर्थ्याच हयांच्या .. वेगवान घोडं असतं ...
पण हयांना मुलं होतात .. हेच एक कोडं असतं!


हया कठीण कोड्याच उत्तर मात्र मिळत नाही..



हयांचं असं का होतं कळत नाही,
किंवा हयांना कळत पण वळत नाही..

कसल्याही आनंदाला हे सतत भीत असतात
आणि एरंडेल प्यावं .. तसं आयुष्यं पीत असतात!
एरंडेल पिल्यावर आणखी वेगळं काय होणार,
एकच जागा ठरलेली, दुसरीकडे कुठे जाणार!

कारण आणि परिणाम हयांचं नातं टळत नाही,
हयांचं असं का होतं कळत नाही,
किंवा हयांना कळत पण वळत नाही..!




PCE Monarch

Process Control & Engineering, Inc.
Monarch Design Company

Providing Turn-key Solutions for Facilities & Processes Since 1981

PCE Monarch harnesses its strong engineering base and extensive project experience, in designing and implementing turn-key solutions for facility/process upgrades, achieving energy/cost savings and improving processes and quality of the

products. We apply systems engineering principles to design and implement system-specific solutions.

Our experience from over thirty years with the manufacturing processes in automotive assembly plants enables us to offer similar solutions to other industries such as food and beverage, pharmaceutical, chemical and fresh/waste water treatment. PCE Monarch has the required engineering experience, in-house technical expertise, and experience of managing turn-key projects.

What we can do for you:

Food Processing/Beverage Industry:

- Clean room applications (air balance, filtration, humidity/temperature controls)
- Building Ventilation
- Fluid storage, conditioning, handling and delivery systems
- Bake ovens, dryers, cooling tunnels,
- Volatile Organic Compound (VOC) emission control systems
- Energy Savings Projects for Facilities and Processes
- Monitoring and Control Systems
- Design for sanitary system.

Chemical plants, Paper & Pulp Mills:

- Bulk Storage and Distribution systems.
- Design for sanitary, explosion proof requirements
- Pollution control systems for VOC's
- Filtration and Centrifugal Separator systems
- Compressed Air Systems

Engineering Services' portfolio is based on our thirty years of experience in:

- Preparation of Engineering bid packages for new facilities and upgrades
- Health Assessment and feasibility study of facilities, equipment and processes
- Air, Fluid, Compressed air delivery systems
- In house design and drafting Support

Our customers include OEM's, suppliers and contractors, automation equipment providers and general manufacturing sector.





Sistar Mortgage

Minimizing Cost, Maximizing
Investment

About us:

Sistar Mortgage, headquartered in Shelby Township, Michigan, is a HUD-approved Correspondent Lender licensed in 25 states with branches in Texas, California, Washington and Kansas. We offer Conventional and Jumbo financing as well as FHA, Rural Development and Renovation loans.

We believe that maintaining high standards, utilizing the best technology platforms and creating a positive, customer-focused business model truly sets us apart in today's mortgage industry. We strive to become an advocate for our customers and gain the trust that earns us a customer for life.

- Investment Properties, Second Homes and Vacation Homes
- Home Equity Loans
- Jumbo loans up to 90% LTV
- Extensive experience with Self-Employed borrowers
- Specialized in borrowers with U.S. Visa types: H1B, EAD, E1, L1 and TN

**Contact us today to learn about the Sistar Mortgage personal approach to
Minimizing Cost, Maximizing Investment for our customers.**

**www.SistarMortgage.com • 888.841.4238
NMLS#: 68434**



29
“आपले मंडळ, महाराष्ट्र मंडळ”





GLOBAL SUPPLIER OF COATINGS FOR PLASTICS AND METALS



Dhake Industries offers a wide range of products for Interior and Exterior Automotive Applications as well as other Non-Automotive Applications. Our products are custom formulated to meet the

most stringent requirements of any market

- **Known in the Industry for Unsurpassed Technical Capabilities**
- **Leader in Metallic Paint Development for Auto Interiors**
- **Rapid Product Development with Custom Formulations to Meet Market and Customer Specific Requirements**

Please contact us for more information



Various Paint Technologies

- 2K Monocoat
- 2K Base/Clear
- 1K Waterbase
- 2K Waterbase
- One-Coat over TPO/PP
- Adhesion Promoters
- Laser-Etchable Coatings
- Soft-Touch Coatings
- Chrome-Look Coatings
- In-Mold Coatings
- Hydrographics Clearcoats
- Metallic Coating Finishes
- Non-Metallic Coating Finishes
- Much Much More...

Dhake
Industries

Global Headquarters
15169 Northville Rd.
Plymouth, MI 48170
734-420-0101
www.dhakeindustries.com

Congratulations to
Maharashtra Mandal of Detroit
From
Avinash & Hema Rachmale
of the Lakeshore Group of Companies



Lakeshore Global
Infrastructure Contractors



Sky Group Grand, LLC.
Real Estate Group



Lakeshore Healthcare Group, Inc
Nursing Home & Managed Care

7310 Woodward Avenue, Detroit Michigan, 48202
313.989.4141 www.lgccorp.com/www.lakeshorehealth.com